

Date: 14th July, 2025

The Bombay Stock Exchange Limited
“P.J. Towers”
Dalal Street
Mumbai-400 001
Scrip Code: 500730

The National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (East)
Mumbai-400 051
Symbol: NOCIL

Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement relating to Annual General Meeting

Pursuant to Regulation 30 read with Para A of Schedule III, regulation 44 and Regulation 47 of the SEBI Listing Regulations and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 we have enclosed herewith the copies of the following newspaper advertisements published for giving Notice of the 63rd Annual General Meeting (“AGM”) of the Company to be held on Thursday, 7th August, 2025 at 3:00 p.m (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means, e- voting, record date for the purpose of determining eligibility for payment of final dividend for the financial year ended 31st March, 2025, if declared at the AGM and other related information.

1. Economic Times (English Edition) dated , 12th July, 2025 and
2. Maharashtra Times (Marathi Edition) dated 12th July, 2025

Further, the Company has also disseminated the above published information on the Company’s website viz., www.nocil.com.

We request you to take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For **NOCIL Limited**

Amit K. Vyas
Head- Legal and Company Secretary
Place: Mumbai
Encl: as above



NOCIL LIMITED

CIN: L99999MH1961PLC012003

Regd. Office: Mafatlal House, H.T. Parekh Marg, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai-400 020

Tel.No.: 91-22-66364062, Fax No.: 91-22-66364060

Website: www.nocil.com; Email: investorcare@nocil.com

Notice of 63rd Annual General Meeting and Remote E- Voting

Notice is hereby given that the 63rd Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, 7th August 2025 at 3:00 pm (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") being provided by the National Securities Depositories Ltd (NSDL) without the physical presence of the Members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the provisions of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 and in accordance with General Circular No- 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard and latest being General Circular No 09/2024 dated 19th September, 2024 issued by MCA (hereinafter referred to as "MCA Circulars") and Circular Nos SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 read with Master Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/0155 dated November 11, 2024 respectively issued by SEBI (hereinafter referred to as "SEBI Circulars") along with other applicable Circulars issued in this regard by the MCA and SEBI, to transact the business that will be set forth in the Notice of the AGM.

Members attending the 63rd AGM through VC/OAVM will be considered for quorum under Section 103 of the Act.

As per the aforesaid MCA and SEBI Circulars, an electronic copy of the AGM Notice & the Explanatory Statement thereto together with the Notes thereon included as a part of the Annual Report of the Company for the Financial Year 2024-25 have been issued /mailed through electronic mode (e-mail) on 11th July, 2025 to all those Members whose email IDs are registered with the Company/ KFin Technologies Ltd (RTA)/ Depository Participants (DPs) as on the said date. In accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a letter providing a web-link for accessing the Annual Report has been sent to those members who have not registered their Email -ids. The Annual Report for the FY 2024-25, including the AGM Notice and other statutory documents are also accessible on the Company's website: www.nocil.com; BSE Limited's website: www.bseindia.com; NSE's website: www.nseindia.com; and the website of National Securities Depository Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com/.

Remote e-Voting and e-Voting during AGM: -

Members/ Shareholders will have an opportunity to cast their votes electronically on the business items as set forth in the 63rd AGM Notice, either through remote e-Voting prior to the 63rd AGM or by e-Voting during the 63rd AGM. The detailed procedure for e-voting by the Members/Shareholders who hold shares in demat form or in the physical form, is provided in the Notice of the 63rd AGM.

Members/Shareholders may cast their votes remotely on the dates mentioned herein below (remote e- Voting). The Company has engaged the services of NSDL as the agency to provide e-Voting facility.

The remote e- voting facility will be available during the following voting period:

Commencement of remote e- voting: **Monday 4th August 2025 at 9.00 am IST.**

End of remote e- voting: **Wednesday 6th August 2025 at 5.00 pm IST.**

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the said period.

Members attending the 63rd AGM who have not cast votes by remote e-voting will be able to vote electronically at the AGM.

A person whose name is recorded in the Register of Members as on the Cut-off date, that is, Thursday 31st July 2025 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for voting electronically at the AGM.

Joining the AGM through VC/OAVM and e-Voting at the AGM:

Detailed instructions (step- by -step process) to enable the Members to join the AGM through VC/OAVM have been given in the AGM Notice. Members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the NSDL e-Voting system.

Book closure and Payment of Dividend

The final dividend of ₹2.00 per equity share of ₹10/- each, as recommended by the Board of Directors of the Company for the Financial Year ended March 31, 2025, at their meeting held on 15th May 2025, if approved by the Members at their ensuing 63rd AGM convened on 7th August 2025, will be paid to the eligible Members on or after August 14, 2025. **The said dividend, if approved by the Members at the 63rd AGM would be paid to all those Members whose names appear on the Company's Register of Members as on July 30, 2025. In respect of the shares held in dematerialized form the dividend will be paid to the beneficial owners of shares, as per details furnished by the Depositories as on July 30, 2025. The said dividend will be paid at par and would be electronically credited to the Bank accounts of the Members.**

In view of this:

- Members holding shares in the demat mode are requested to update their Bank accounts details with their respective Depository Participants (Dps); and
- Members holding shares in physical form are requested to submit written request in the prescribed Form ISR- 1, Form ISR-2, Form SH-13, Form ISR-3, Form SH-14 (can be downloaded from the company's website: www.nocil.com) to the RTA of the Company, KFin Technologies Limited either by email to einward.ris@kfintech.com (E-mail id of the holder registered with RTA) or by post to Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500032.

Members interested in expressing their views/ask questions at the Annual General Meeting may pre-register themselves by sending a request from their registered e-mail address mentioning their names, DP ID and Client ID/folio number, PAN, and mobile number at investorcare@nocil.com between Tuesday 29, July 2025 (09.00 a.m. IST) to Friday, 01 August 2025 (5.00 p.m. IST). Only those Members who have pre-registered themselves as speakers will be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers depending on the availability of time for the AGM.

For NOCIL LTD

Sd/-

Amit K. Vyas

Place : Mumbai

Date : 11th July, 2025

Asst V.P (Legal) & Company Secretary



नोसिल लिमिटेड

सीआयएन L99999MH1961PLC012003

नोंदणीकृत कार्यालय: मफतलाल हाऊस, एच.टी. पारेख मार्ग, बॅकबे रिक्लेमेशन, चर्चरेट, मुंबई - ४०० ०२०

दूरध्वनी क्रमांक: ९१-२२-६६३६४०६२, फॅक्स क्रमांक: ९१-२२-६६३६४०६०

वेबसाइट: www.nocil.com ईमेल: investorcare@nocil.com

६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि दूरस्थ ई-मतदानाची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीची ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") गुरुवार दिनांक ०७ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी ३:०० (भा. प्र. वे.) वाजता नॅशनल सेक्युरिटीज डीपॉझिटरी लिमिटेड (एन एस डी एल) यांनी तरतूद केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स ("व्ही सी") द्वारे/ अन्य दूरध्वनी ("ओ ए व्ही एम") माध्यमाद्वारे एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय कंपनी अधिनियम २०१३ च्या सर्व प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत केलेली नियमावली आणि सेबी (सूचीबद्धता बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली, २०१५ च्या तरतुदी यांचे अनुपालन करून आणि दिनांक ५ मे, २०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्र. २०/२०२० आणि त्यासंबंधीतील निर्गमित केलेली पुढील परिपत्रके आणि एमसीए ने जारी केलेले दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजीचे सामान्य परिपत्रक क्र. ०९/२०२४ (यात यानंतर "एमसीए परिपत्रके" असा उल्लेख करण्यात आलेला आहे.) आणि दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजीचे परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/ सीएफडी-पीओडी-२/पी/ सीआयआर/पी/ २०२४/१३३ सहवाचता दिनांक ११ नोव्हेंबर, २०२४ रोजीचे सेबी ने जारी केलेले मास्टर परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/ सीएफडी/ पीओडी-२/सीआयआर/पी/०१५५ (यात यानंतर "सेबी परिपत्रके" असा उल्लेख करण्यात आलेला आहे.) तसेच एमसीए आणि सेबीने या बाबतीत जारी केलेली अन्य प्रयोज्य परिपत्रके यांचे पालन करून एजीएम च्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे कामकाज पार पाडण्यासाठी आयोजित करण्यात येईल.

व्हिडियो कॉन्फरन्स (व्हीसी) द्वारे/ अन्य दूरध्वनी ('ओव्हीएम') माध्यमाद्वारे ६३ व्या एजीएम मध्ये उपस्थित राहणाऱ्या सभासदांना सदर अधिनियमाचे कलम १०३ अन्वये गणपूर्तीसाठी विचारार्थ घेण्यात येईल.

उपरोक्त एम.सी.ए. आणि सेबी परिपत्रकानुसार, ए.जी.एम. सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रति आणि त्यातील स्पष्टीकरणात्मक विवरण तसेच त्यावरील टीपा यांचा अर्थीक वर्ष २०२४-२०२५ साठी कंपनीच्या वार्षिक अहवालाचा एक भाग म्हणून समावेश करण्यात आला असून या प्रति आणि विवरण दिनांक ११ जुलै, २०२५ रोजी, ज्याचे इ-मेल आयडी कंपनी/केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड (आर.टी.ए./) निक्षेपस्थानी भागिदार (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आलेले आहेत, अशा सर्व सभासदांना नेहमीच्या सरावाने पाठविण्यात येत आहेत/ मेल करण्यात येत आहेत. सेबी (सूचीबद्धता बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमावली, २०१५ च्या विनियम ३६(१)(बी) अनुसार, ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना वार्षिक अहवाल पाहण्यासाठी वेब-लिंक प्रदान करणारे पत्र पाठविण्यात आलेले आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि सर्व संविधानान्वय दस्तऐवज यांच्या समावेशासह आर्थिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.nocil.com या संकेत स्थळावर, बी.एस.ई. लिमिटेड च्या www.bseindia.com या संकेत स्थळावर, एनएससी लिमिटेड च्या www.nseindia.com या संकेत स्थळावर आणि नॅशनल सेक्युरिटीज डीपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <https://www.evoting.nsdl.com/> या संकेत स्थळावर देखील उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

एजीएमच्या दरम्यान दूरस्थ ई-मतदान आणि ई-मतदान:

६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एकतर ६३ व्या एजीएमच्या आधी दूरस्थ ई-मतदानाद्वारे किंवा ६३ व्या एजीएमच्या दरम्यान ई-मतदानाद्वारे नमूद केलेल्या कामकाजाच्या नावीन्यर आपले मत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात नोंदविण्याची सभासदांना/ भागधारकांना संधी राहील. अमूर्त स्वरूपामध्ये किंवा प्रत्यक्ष स्वरूपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांना/ भागधारकांना ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया ६३ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आलेली आहे.

सभासदांना/ भागधारकांना यात याखाली नमूद केलेल्या तारखांना दूरस्थ पद्धतीने आपले मतदान (दूरस्थ ई-मतदान) करता येईल.

कंपनीने ई-मतदान सुविधेची तरतुद करण्यासाठी एनसी म्हणून एनएसडीएलची सेवा घेतलेली आहे.

दूरस्थ ई-मतदान सुविधा खालील मतदान कालावधी दरम्यान उपलब्ध राहील.

दूरस्थ ई-मतदानाचा प्रारंभ : सोमवार दिनांक ४ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता (भा.प्र. वे.)

दूरस्थ ई-मतदानाचा शेवट : बुधवार दिनांक ६ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ५.०० वाजता (भा.प्र. वे.)

दूरस्थ ई-मतदानास उपरोक्त तारखेनंतर आणि वेळेनंतर परवानगी दिली जाणार नाही आणि सदर कालावधी संपल्यावर एनएसडीएल कडून तात्काळ दूरस्थ ई-मतदान मॉड्यूल काढून टाकण्यात येईल.

ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत नोंदविले नसेल अशा एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या सभासदांना सभेमध्ये मत देता येईल.

ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ तारखेस म्हणजेच गुरुवार दिनांक ३१ जुलै, २०२५ अनुसार सभासदांच्या नोंदवहीमध्ये नोंदविले असेल केवळ अशाच व्यक्तींना एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये मतदान करण्यास किंवा दूरस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्याचे हक्क राहतील.

व्हीसी/ओव्हीएम द्वारे एजीएम मध्ये उपस्थित राहणे आणि एजीएम मध्ये ई-मतदान करणे:

सदस्यांना व्हीसी/ओव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होता यावे यासाठी सविस्तर सूचना (चरण-दर-चरण प्रक्रिया) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत. सदस्यांना एनएसडीएल ई-मतदान प्रणालीद्वारे व्हीसी/ओव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याची सुविधा प्रदान केली जाईल.

पुस्तक समाप्ती आणि लाभांश प्रदान:

कंपनीच्या संचालक मंडळाने १५ मे २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत ३१ मार्च २०२५ संपलेल्या आर्थिक वर्षासाठी शिफारस केल्यानुसार, प्रत्येकी १०/- रु. दराने प्रत्येकी २.०० प्रति इक्विटी शेअरचा अंतिम लाभांश, जर ७ ऑगस्ट २०२५ रोजी बोलवलेल्या त्यांच्या पुढील ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सदस्यांनी मंजूर केला तर, तो १४ ऑगस्ट २०२५ रोजी किंवा त्यानंतर पात्र सदस्यांना दिला जाईल. ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सदस्यांनी मंजूर केल्यास, हा लाभांश ३० जुलै २०२५ रोजी कंपनीच्या सदस्य नोंदणीमध्ये ज्यांची नावे आहेत अशा सर्व सदस्यांना दिला जाईल. अमूर्त स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत, दिनांक ३० जुलै २०२५ रोजी निक्षेपस्थानींनी सादर केलेल्या तपशिलांनुसार, लाभांश शेअर्सच्या लाभांशाला मालकांना दिला जाईल. हा लाभांश समतुल्य दराने दिला जाईल आणि सदस्यांच्या बँक खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जमा केला जाईल.

वरील दृष्टीने:

(१) अमूर्त स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या बँक खात्याचे तपशील त्यांच्या संबंधित निक्षेपस्थानी भागिदार (डीपी) कडे अद्ययावत करण्याची विनंती केली जाते; आणि

(२) भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना एकतर einward.ris@kfintech.com (आरटीए मध्ये नोंदणीकृत असलेल्या धारकाच्या ई-मेल आयडीवर) या इमेल वर किंवा सेलोनियम टॉवर बी, प्लॉट ३१ आणि ३२ फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली मंडळ, हैदराबाद - ५०००३२ या पत्त्यावर टपालाने कंपनीच्या आरटीए म्हणजेच केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड यांना विहित स्वरूपामध्ये प्रपत्र आयएसआर-१, प्रपत्र आयएसआर-२, प्रपत्र एसएच-१३, प्रपत्र आयएसआर-३, प्रपत्र एसएच-१४ (कंपनीच्या www.nocil.com या वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल) मध्ये इमेल करून लेखी विनंती सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेत आपले विचार व्यक्त करण्यास/प्रश्न विचारण्यास इच्छुक सदस्यांना मंगळवार दिनांक २९ जुलै २०२५ (सकाळी ०९.०० वाजता भा.प्र.वे.) ते शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट २०२५ (संध्याकाळी ५.०० वाजता भा.प्र.वे.) दरम्यान त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावरून त्यांचे नाव, डीपी आयडी आणि ग्राहक आयडी/फोलीओ नंबर, पॅन आणि मोबाईल नंबर नमूद करून investorcare@nocil.com वर विनंती पाठवून स्वतःची वर विनंती पाठवून स्वतःची पूर्व-नोंदणी करता येईल. ज्या सदस्यांनी स्वतःची वक्ते म्हणून पूर्व-नोंदणी केली आहे त्यांनाच वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान त्यांचे विचार व्यक्त करण्याची/प्रश्न विचारण्याची परवानगी असेल. कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी वेळेच्या उपलब्धतेनुसार वक्त्यांची संख्या मर्यादित करण्याचे अधिकार राखून ठेवीत आहे.

नोसिल लिमिटेड करीता

सही/-

ठिकाण : मुंबई

दिनांक : ११ जुलै, २०२५

अमित के. व्यास

सहा. व्ही.पी. (विधी) आणि कंपनी सचिव